

महाराष्ट्र विधानपरिषद
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
सोमवार, दिनांक २१ मार्च, २०२२
(सकाळी १०.०० ते ११.४५ वाजेपर्यंत)

लक्षवेधी सूचना — (म.वि.प. नियम १०१ अन्वये) —

- (१) (बुधवार, दिनांक ९ मार्च, २०२२, मंगळवार, दिनांक १५ मार्च, २०२२ व बुधवार, दिनांक १६ मार्च, २०२२ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेली प्रलंबित लक्षवेधी सूचना) — [अनुक्रमांक (१)] —
श्री.रणजितसिंह मोहिते-पाटील, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे नगरविकास मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी उजनी ते सोलापूर १०५ कि.मी. अंतराच्या समांतर जलवाहिनीचे काम केंद्र शासन व राज्य शासन यांच्या निधीतून गेल्या तीन वर्षांपासून सुरु असणे, जलवाहिनीची निविदा निघाल्यानंतर सहा महिन्यात राज्य शासनाने जलवाहिनी मार्गातील प्रशासकीय बाबींची पूर्तता करून कंपनीला जागा ताब्यात देणे अपेक्षित असणे, जॅकवेल आणि पाईपलाईनची जागा स्मार्ट सिटीच्या ताब्यात देण्यासाठी स्मार्ट सिटीकडून राज्य शासनास वारंवार पत्रव्यवहार करूनही आजतागायत उजनी जॅकवेलसाठी रितसर जागा ताब्यात न मिळणे, राष्ट्रीय राजमार्गाच्या जागेतून जलवाहिनी टाकण्याचा निर्णय होऊन त्यासाठी राजमार्ग प्राधिकरणाने मागितलेले ४२ कोटी व उर्वरित भूसंपादनासाठी येणारा खर्च ६ कोटी असे एकूण ४८ कोटी रुपये नगरविकास खात्याने द्यावेत अशी महापालिका प्रशासनाची मागणी असणे, नगरविकास खात्याने सदर निधी देण्यास नकार देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांनी हा निधी उभारावा असे कळवणे, एकूणच नुकसान भरपाई निश्चितीकरण, भूसंपादनासाठी शासनाकडे निधीची मागणी, उजनी येथील जलसंपदा विभागाची जागा हस्तांतर, यात होणारा विलंब यामुळे समांतर जलवाहिनीचे रखडलेले कामकाज याकडे शासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, यामुळे सोलापूर शहरवासियात पसरलेला असंतोष, यामुळे समांतर जलवाहिनीच्या कामाला गती देणेबाबत, शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

- (२) (सोमवार, दिनांक १४ मार्च, २०२२, मंगळवार, दिनांक १५ मार्च, २०२२ व बुधवार, दिनांक १६ मार्च, २०२२ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेली प्रलंबित लक्षवेधी सूचना) — [अनुक्रमांक (२)] —

डॉ.सुधीर तांबे, सर्वश्री जयंत आसगावकर, अभिजित वंजारी, डॉ. वजाहत मिर्झा, सर्वश्री राजेश राठोड, अमरनाथ राजूरकर, डॉ.प्रज्ञा सातव, श्री.मोहनराव कदम, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे **आदिवासी विकास मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"राज्यातील आदिवासी विभागाच्या अनुदानातील आश्रमशाळांना गेल्या दोन वर्षांपासून शासनाच्या आदिवासी व वित्त विभागांकडून विद्यार्थ्यांच्या भोजनापोटी देय परिरक्षण मिळण्यास वारंवार होणारी दिरंगाई व अडवणूक, यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व इतर सोयी सवलतीवर होणारे परिणाम, त्यामुळे शासनाबाबत निर्माण झालेला असंतोष, नाशिक संच अप्पर आयुक्त क्षेत्रातील आश्रमशाळांचे गेल्या दोन वर्षांपासून परिरक्षण अनुदान निर्धारण करण्यास झालेली दिरंगाई, त्यामुळे परिपोषण अनुदान मिळण्यास येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाची उपाययोजना, आश्रमशाळा संहितेप्रमाणे मान्यतेबाबत शासनाने निर्णय न घेणे, आदिवासी आश्रमशाळांच्या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत गणित/भौतिकशास्त्र या विषयासाठीच्या एका पदास मंत्रीमंडळाच्या मान्यतेचे शासनाचे आदेश निघालेले असताना ते पद भरण्यास मान्यता न दिल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना फक्त एकाच म्हणजे मेडिकल किंवा इंजिनियरींगला जाता येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान, महागाईच्या काळात पहारेकरी पदास २४ तासासाठी फक्त दरमहा फक्त ५००० हे तुटपुंजे मानधन मिळत असल्यामुळे कोणीही व्यक्ती या पदावर काम करण्यास तयार नसणे, मानधन वाढविण्याबाबत आदिवासी विभागाने कोणताही निर्णय न घेणे, कोरोना काळात आश्रमशाळांमधील मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या रिक्त जागावर व सेवानिवृत्तीमुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची रिक्त झालेली पदे न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असणे, ही पदे तात्काळ भरण्यास मान्यता देण्याबाबत निर्णय अपेक्षित असणे, आश्रमशाळांतील लहान मुलांसाठी सफाईदाराचे पद नसल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता मानधन तत्वावर महिला व पुरुष सफाईदार पदास तात्काळ मान्यता मिळण्याची आवश्यकता, विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता व आरोग्याच्या दृष्टीने सहाय्यक अधिक्षक व सहायक अधिक्षिका हे पद भरतीस प्राधान्याने मान्यता मिळण्याची आवश्यकता इ. अनेक मागण्यांवर वारंवार शासनाकडे निवेदने दिली असता त्याकडे शासनाचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष, यावर शासनाने करावयाची उपाययोजना व करावयाची कार्यवाही."

(मंगळवार, दिनांक १५ मार्च, २०२२ व बुधवार, दिनांक १६ मार्च, २०२२ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या प्रलंबित लक्षवेधी सूचना) —
[अनुक्रमांक (३) ते (७)] —

(३) श्री.किशोर दराडे, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे **मुख्यमंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"राज्यात सन २०१८ ते सन २०२० या कालावधीत सरकारकडून ३३ कोटी व १३ कोटी वृक्ष लागवड योजना हाती घेण्यात आलेली असणे, या योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी, गादेगाव, भंडीशेगाव, करकंब, धोंडेवाडी, गादेगाव कासेगाव, कोसेवाडी, नेमतवाडी, गोपाळपूर, एकलासपूर, सुस्ते, फुलचिंचोली, पंढरपूर, खर्डी, पटवर्धन कुरोली, भाळवणी या गावांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आलेली असणे, ही वृक्ष लागवड करत असताना संबंधित वनक्षेत्रपाल व कायम वनमजूर या दोघांकडून मोठ्या प्रमाणात हेराफेरी करण्यात आल्याच्या व या वृक्ष लागवडीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या तसेच तक्रारी शासनापर्यंत सादर झालेले असणे, सदर प्रकार घडलेल्या गावांमध्ये संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी लोकांना वन खात्यात कायम कर्मचारी म्हणून घेतो या अमिषाने लोकांच्या नातेवाईकांच्या नावे मोठ्या रकमेचे चेक काढून व त्या रक्कमा परत फोन पे, गुगल पे च्या माध्यमातून स्वतःकडे घेतलेल्या असणे, वृक्ष लागवड करत असताना ज्या वन मजुरांच्या नावे चेक काढले आहेत त्या वन मजुरांनीही शासनाकडे तक्रारी केलेल्या असणे, जे मजूर कधीही कामावर आले नाहीत अशाही वन मजुरांच्या नावे या अधिकाऱ्यांनी बोगस चेक काढून लाख रुपयांचा अपहार केलेला असणे, कॉलेज विद्यार्थी, विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला दोन्ही हात नाहीत अशा व्यक्तींच्या नावेही बोगस चेक काढलेले असणे, घडलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विभागीय वन अधिकारी सोलापूर यांच्याकडे तक्रार केली असता संबंधितावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप तत्कालीन वनाधिकारी यांनी फेटाळून लावून त्यांना निर्दोष मुक्त केलेले असणे, पंढरपूर तालुक्यात सन २०१८ ते सन २०२० या कालावधीत तालुका वनरक्षक व त्याच्या इतर साथीदारांनी शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेचा अपहार केलेला असणे, या कृत्यांसाठी संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याऐवजी त्याची बदली गारगोटी कोल्हापूर येथे केलेली असणे, या सर्व बाबींचा विचार करून संबंधित अधिकारी व याप्रकरणी सामील अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(४) **सर्वश्री सतिश चव्हाण**, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे **जलसंपदा मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"गंगापूर (जि.औरंगाबाद) तालुक्यात सन १९७९ ला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून टेंभापूरी मध्यम प्रकल्प उभारणीसाठी दिनांक २३ मार्च, १९७९ रोजी ३२०.०० लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली असून सुधारित प्रशासकीय मान्यता दिनांक ०७ सप्टेंबर, १९९४ रोजी १७३०.०० लक्ष रुपयांची दिली असणे, सदर मध्यम प्रकल्पाचे काम सन १९७९ मध्ये सुरु होऊन सन १९९५ मध्ये पूर्ण झाले असणे, टेंभापूरी मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता २१.२७ द.ल.घ.मी असणे, सन २००६ पासून धरणात काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होत असणे, परंतु पुरेशा पावसाअभावी धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध झाला नसणे, सदर प्रकल्पात बाधित गावाची संख्या ९ असून बाधित क्षेत्र ७८५ हेक्टर असणे, तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ४०० असणे, शिवाय २५ टक्के धरणग्रस्तांना अद्याप रहिवाशी प्लॉट मिळाला नसणे, पुनर्वसित गावात अद्याप सोयी सुविधा नसणे, लाभक्षेत्राच्या गावाची संख्या २३ असून ४७९ हे सिंचन क्षेत्र प्रस्तावित असणे, सदर धरणावर २५ गावांच्या पाणी पुरवठा योजना असणे, धरण पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने, २५ गावांना पिण्यासाठी पाणी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसणे, कॅनॉल खराब झाले असल्याने उपचाऱ्यांना पाणी उपलब्ध होत नसणे, टेंभापूरी मध्यम प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी उपाय योजना करणेस्तव शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांना दिनांक ६ जानेवारी, २०२१ रोजी कार्यवाही करण्यास सूचित केले असणे, परंतू त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नसणे, कायगांव, येथून गोदावरीतील बँक वॉटर मधून पाणी लिफ्ट करून सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे मध्यम प्रकल्पात पाणी आणल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरून सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार असणे, धरणग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पर्यायी जमीन व धरणग्रस्त प्रमाणपत्र मिळाले नसणे, या बाबतीत शासनाने गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळास दिनांक २७ जुलै, २०२० रोजी पत्र देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असणे, परंतू त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नसणे, धरणात पुरेशा पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ठिकाणाहून पाणी लिफ्ट करणे, धरणग्रस्तांना पर्यायी जमिन देणे, रहिवाशी प्लॉट देणे व धरणग्रस्त प्रमाणपत्र देण्यासाठी होत असलेली मागणी यावर शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(५) **सर्वश्री बाळाराम पाटील**, जयंत पाटील, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे **नगर विकास मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"पनवेल महानगरपालिका प्रशासनाने वृत्तपत्रात जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार नागरिकांना दिनांक ३१ मार्च, २०२२ पर्यंतच्या मुदतीत कर

भरण्याचे आव्हान केलेले असणे, दिनांक १ एप्रिल २०२२ पासून २ टक्के दरमहा शास्ती कर आकारून व्याज घेणार असल्याचे नमूद केलेले असणे, पनवेल महानगरपालिकेने दिनांक १२ मे, २०२१ रोजी कार्यालय जा. क्र. ३१२१ / प्र.क्र. १/१५५५/२१ सुधारित आदेश पान क्र. ५/६ वर च्या दिनांक ०१ एप्रिल, २०२१ ते दिनांक ३१ मार्च, २०२३ पर्यंत सदर कालावधीमध्ये कोणतीही शास्ती /दंड / व्याज आकारण्यात येऊ नये असे आदेश तत्कालीन आयुक्त यांनी काढलेले असणे, त्यानंतर नवनियुक्त आयुक्त यांनी पदग्रहण केल्यानंतर शुध्दीपत्रकाद्वारे सदर मुदत ही कमी करून दिनांक ३१ मार्च, २०२२ पर्यंत करणे, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कराबाबत नागरीकांच्या मनात प्रचंड रोष असणे, मुळातच लावलेला कर हा इतर महानगरपालिकांच्या तुलनेत खूप जास्त असणे, सदर बाबतीत कर कमी करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत असताना अनेक बैठका मंत्री महोदयांबरोबर झालेल्या असणे, पनवेलवासियांना मार्च अखेर पर्यंत मालमत्ता कराबाबत ठोस निर्णय देण्याचे आश्वासित असणे, निर्णय होईपर्यंत पनवेलच्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी सद्यपरिस्थितीत शास्ती न लावण्यासाठी दिनांक ३१ मार्च, २०२३ पर्यंतची मुदतवाढ देण्यासंबंधित नागरिकांद्वारे विविध आंदोलनांद्वारे मागणी होत असणे, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता कर धारकांना कोणतीही शास्ती / दंड / व्याज आकारणी करण्यात येऊ नये, यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(६) **श्री.राजेश राठोड**, कपिल पाटील, सतिश चव्हाण, विक्रम काळे, डॉ मनिषा कायंदे, श्री.अनिकेत तटकरे, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे **उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"शासन निर्णयानुसार एम. फील. पात्र अध्यापकांना नियुक्ती, पदोन्नती व वेतन वाढीचे लाभ देण्याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाचे व मा.उच्च न्यायालयाचे ४८ प्रकरणांचे निकाल असताना शासनाने सदर अध्यापकांविरुद्ध अन्यायकारक धोरण अवलंबिले असल्याने, तत्कालीन अवर सचिव यांनी दिनांक २७ जानेवारी, २०२१ ला व सहसंचालक, कोकण विभाग यांनी दिनांक २१ जानेवारी, २०२२ ला निर्गमित केलेले परिपत्रक न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारे असल्यामुळे तात्काळ स्थगित करावे अशी एम.फील. अध्यापकांनी केलेली मागणी, याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या निकालाच्या (माधुरी देशमुख) प्रकरणातील मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर एम. फील. या अध्यापकांना नियुक्ती, पदोन्नती, (CAS) तसेच वेतन वाढीचे लाभ देण्याबाबतचे धोरण घोषित करण्याबाबत मा.लोकप्रतिनिधी यांनी दिनांक २८ जानेवारी, २०२२ रोजी, मा.मुख्यमंत्री महोदय व प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांना देण्यात

आलेले निवेदन, परंतु अद्यापही सदरील निवदेनावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने एम.फील. अध्यापकांमध्ये निर्माण झालेला असंतोष व संतापाची भावना, त्यामुळे राज्य शासनाने एम.फील. पात्र अध्यापकांना नियुक्ती, पदोन्नती तसेच वेतन वाढीचे लाभ देण्याबाबत, तातडीने करावयाची कार्यवाही व याबाबत राज्य शासनाची प्रतिक्रिया."

(७) **डॉ.मनिषा कायंदे, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे महिला व बालविकास मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"राज्य महिला आयोगामार्फत राबविण्यात आलेल्या "प्रज्ज्वला" योजनेमध्ये निधीचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आलेले असणे, "प्रज्ज्वला" योजनेतर्गत राज्य महिला आयोगाद्वारे राज्यातील महिला बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्याकरिता महिला आयोगाच्या नियमित कार्यक्रम निधीचा वापर केला जात असणे, प्रज्ज्वला योजनेतील कामांकरिता निधी वापरण्याबाबत शासन निर्णय किंवा सदर योजनेचा समावेश नसतानाही तसेच महिला आयोगाच्या कार्यक्षेत्र नसतानाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी प्रज्ज्वला योजनेअंतर्गत राज्यातील महिला बचत गटांना प्रशिक्षण दिल्याचे उघडकीस आलेले असणे, राज्यातील महिला बचत गटांना राज्य शासनाचे महिला आर्थिक विकास महामंडळ निधी /आर्थिक मदत करत असतानाही "प्रज्ज्वला" योजनेतील निधी खर्च करण्यात आला असणे, सदरहू निधी खर्च करण्याबाबतचा शासन निर्णय पारित करण्यात आला आहे का तसेच प्रज्ज्वला योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र लेखा शाखेकडून पारित करण्यात आले आहे का, आदिबाबत सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे असणे महिला आयोगाने निधीचा वापर केल्याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची नितांत आवश्यकता, याबाबत शासनाची प्रतिक्रिया व भूमिका ."

(बुधवार, दिनांक १६ मार्च, २०२२ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या प्रलंबित लक्षवेधी सूचना) — [अनुक्रमांक (८) व (९)] —

(८) **सर्वश्री प्रविण दरेकर, कपिल पाटील, अमोल मिटकरी, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे गृहनिर्माण मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"नाशिक येथील विकासकांकडून सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतर्गत भूमि-अभिन्यास व इमारत नकाशे विकसित करतांना द्यावयाचे २० टक्के भूखंड/सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अल्प उत्पन्न गट प्रवर्गासाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना आतापर्यंत सुमारे ७००० सदनिका व २०० भूखंड म्हाडाकडे हस्तांतरित केलेले नसल्याची धक्कादायक माहिती

दिनांक २५ फेब्रुवारी, २०२२ रोजी उघडकीस आलेली असणे, सदर योजनेअंतर्गत हजारो सदनिका आणि शेकडो भूखंड विकासकांकडून शासनाकडे हस्तांतरित होणे अपेक्षित असताना या सर्व मालमत्तांची परस्पर विक्री करून सुमारे ७०० कोटी रुपयांचे शासनाचे नुकसान करण्यात आलेले असणे, त्याचबरोबर हजारो कुटूंबांना त्यांच्या हक्काच्या सदनिका/जमिनीपासून वंचित रहावे लागलेले असणे, महापालिका हद्दीत ४००० चौ.मी. वरील जागेवर मंजूर भूमि-अभिन्यास व इमारत नकाशे यांचा सविस्तर तपशिल महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस येणे, नकाशा मंजूरी पत्रात संबंधित अट नमूद करुनही जमीनमालक, विकासक यांचेकडून भूखंड व सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या नसणे, अशा सदनिका उपलब्ध न करताच आराखडयातील ऊर्वरीत ८० टक्के सदनिकांना अंशतः किंवा संपूर्ण भोगवटा प्रमाणपत्र प्रदान करणे, मंजूरी पत्रातील अटींचे अनुपालन झालेले नसणे, नियमांचे उल्लंघन करून परवानग्या देणाऱ्या व प्राप्त करणाऱ्या अधिकारी/कर्मऱ्यांबरोबरच सुमारे १००० कोटी रुपये हडपणाऱ्या विकासावर कोणतीही कारवाई केलेली नसणे, गोरगरिबांची घरे लुटून विकासकांनी नफेखोरी केलेली असणे, अत्यल्प/अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका/भूखंड उपलब्ध न झाल्याने मंजूर अभिन्यास रद्द करून सदनिका व भूखंड शासनाकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही करण्यास महापालिका प्रशासनाकडून चालढकल केली जात असणे, म्हाडा प्रशासनाने अनेकदा मागणी करुनही नाशिक महापालिका प्रशासनाकडून सदरच्या सदनिका/ भूखंड म्हाडाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या नसणे, महापालिका अधिकारी/कर्मचारी, विकासक व सर्व संबंधितांच्या संगनमताने झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याची लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी मा. मुख्यमंत्री, मा. गृहनिर्माण मंत्री तसेच आयुक्त, नाशिक महापालिका यांचेकडे दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ रोजी तसेच अलिकडील काळात वारंवार मागण्या केलेल्या असणे, सदर मागण्यांवर निर्णय घेण्यात होत असलेली दिरंगाई, टाळाटाळ याकडे शासनाचे होते असलेले अक्षम्य दुर्लक्ष, परिणामी परिसरातील नागरीकांमध्ये पसरलेला तीव्र असंतोष, संताप तसेच चिडीची भावना, संबंधित विकासकांनी प्रशासनाच्या संगनमताने केलेल्या हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहारासंदर्भात

कार्यवाही करण्यास टाळाटाळ केली जात असणे, त्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मिळत असलेले गैरवाजवी संरक्षण, सदरच्या सदनिका त्वरेने उपलब्ध झाल्यास म्हाडाच्या माध्यमातून दुर्बल घटकांना हक्काची घरे मिळणार असणे, सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतर्गत मिळणाऱ्या हक्काच्या घरांपासून नाशिक महापालिका परिसरातील नागरिकांना वंचित रहावे लागले असल्याने त्यांचेमध्ये अन्याय तथा संतापाचे वातावरण पसरलेले असणे, याबाबत अधिवेशन काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला असणे, याकडे प्रशासनाचे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याने, सदर गंभीर प्रकरणी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही, उपाययोजना आणि शासनाची प्रतिक्रिया."

(९) **श्री.विनायक मेटे, वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे **नगरविकास मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"बीड नगरपालिका हद्दीतील नागरिकांना पिण्याचे पाणी १५-१५ दिवसांनी मिळणे, माजलगाव बॅकवॉटर व बिंधुसरा धरणांमधून बीड शहराकरिता येणारे पाणी गढूळ आणि पिण्यायोग्य नसणे, फिल्टर प्लांटची अत्यंत वाईट अवस्था झालेली असणे, ब्लिचिंग पावडर पूर्ण विरघळत नसणे, शुद्धीकरण व्यवस्थित न केल्यामुळे नागरीकांच्या आरोग्याशी नगरपालिकेने खेळ करणे, त्याबाबत कोणतीही काळजी न घेणे, याचबरोबर बीड नगरपालिका हद्दीमध्ये अनेक वसाहतींमध्ये वीज नसणे, वेळेवर वीज न मिळणे, अनेक ठिकाणी बेकायदेशीर कनेक्शन्स निदर्शनास येणे, पथदिवे महिनो महिने बंद असणे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण व अवैध धंद्यांचे, गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असणे, याबाबत नगरपालिकेने व महावितरण कंपनीने पूर्ण दुर्लक्ष करणे, बीड नगरपालिकेने कोरोना काळातील मयतांच्या अंत्यविधीमध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार करणे, त्यामध्ये अधिकारी-पदाधिकारी सामील असणे, नगररचनाकार व ट्रेसर्स यांनी अवैध बांधकामांना भ्रष्टाचार करून मोठ्या प्रमाणात अभय देणे, पैसे घेतल्याशिवाय कोणतेही बांधकाम परवान्याचे काम न करणे, बीड शहरातील मुख्य रस्त्याच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार करून निविदेनुसार गुणवत्तेची कामे न करणे, अनेक रस्त्यांची योग्य कामे न झाल्यामुळे मोठ्याप्रमाणात धुळीची वादळे तयार होऊन सर्व दुकानदार, नागरिक यांना मोठ्या प्रमाणात त्रास होणे, धुळीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होणे, डोकेदुखी, कॅन्सरचे प्रमाण वाढणे, त्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागणे, या सर्व बाबींकडे नगरपालिकेचे होणारे दुर्लक्ष, नगरपालिकेने अनेक योजनांची अंमलबजावणी न करणे, त्यामुळे नागरीक सुविधांपासून व योजनांपासून वंचित राहणे, या सर्वाबाबत

नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी दुर्लक्ष करणे, त्यांचे कार्यालयात सतत गैरहजर राहणे, DPDC बैठकीमध्ये त्यांच्या गैरकृत्यांबाबत त्यांच्यावर कारवाई करण्याचा घेतलेला निर्णय, जिल्हाधिकारी यांनी त्यांना अनेक वेळा ताकीद देऊनही त्यांच्या वर्तणुकीमध्ये सुधारणा न होणे, त्यांनी भ्रष्टाचारामध्ये सतत कार्यरत राहून काम करणे, यामुळे नागरिकांमध्ये पसरलेली असंतोषाची व नाराजीची भावना, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(दुपारी १२-०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे —

(क) तारांकित प्रश्न.

(ख) अतारांकित प्रश्नोत्तरांची सोळावी, सतरावी, अठरावी, एकोणीसावी व विसावी यादी सभागृहाच्या पटलावर ठेवणे.

(ग) तारांकित प्रश्नाची अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवणे —

महिला व बालविकास मंत्री : "परळी (जि.बीड) येथील शिशुगृहातील बालके गायब झाल्याबाबत" या विषयावरील श्री.सतिश चव्हाण, वि.प.स. व श्री.अमरसिंह पंडित, माजी वि.प.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ५२२७ ला दिनांक ६ एप्रिल, २०१५ रोजी अनुपूरक प्रश्नोत्तराच्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवतील.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे —

(१) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री : "महाराष्ट्र ग्राहक संरक्षण (राज्य व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद) नियम, २०२२ प्रसिध्द करणारी अधिसूचना क्रमांक ग्रासंनि- २०२० / प्र.क्र.३९ / ग्रासं-२, दिनांक १७ फेब्रुवारी, २०२२" सभागृहासमोर ठेवतील.

(२) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री : (क) "डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांचे सन २०२०-

२०२१ या वर्षाचे वार्षिक लेखे" सभागृहासमोर ठेवतील.

(ख) "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांचे सन २०२०-२०२१ या वर्षाचे वार्षिक लेखे (अंकेक्षण अहवालासह)" सभागृहासमोर ठेवतील.

(ग) "संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांचे सन २०२०-२०२१ या वर्षाचे वार्षिक लेखे" सभागृहासमोर ठेवतील.

(घ) "शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे सन २०२०-२०२१ या वर्षाचे वार्षिक लेखे" सभागृहासमोर ठेवतील.

(ङ) "स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांचा दिनांक १ एप्रिल, २०२० ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीचा वार्षिक अंकेक्षण अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.

(च) "महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद यांचे सन २०१७-२०१८, सन २०१८-२०१९, सन २०१९-२०२० व सन २०२०-२०२१ या वर्षाचे वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.

(छ) "यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचे सन २०१८-२०१९ व सन २०१९-२०२० या वर्षाचे वार्षिक लेखे आणि अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.

- (३) परिवहन मंत्री : "कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित यांचा सन २०२०-२०२१ या वर्षाचा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.

तीन : (क) म.वि.प. नियम ९३ अन्वये सूचना — (असल्यास).

(ख) म.वि.प. नियम ९३ अन्वये सूचनांची निवेदने) —

- (१) श्री.चंद्रशेखर बावनकुळे, वि.प.स. यांच्या पुढील निकडीच्या सार्वजनिक महत्वाच्या विषयावरील सूचना क्रमांक ९ वर जलसंपदा मंत्री निवेदन करतील:-

"विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने विदर्भातील प्रकल्पांनी बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी दिनांक ०४ मार्च, २०२२ पासून सुरु केलेल्या प्राणांतीक महाउपोषणात शेतकरी कुटुंबे तथा महिलांसह मुलांनी सहभागी होणे."

- (२) सर्वश्री विजय ऊर्फ भाई गिरकर, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, वि.प.स. यांच्या पुढील निकडीच्या सार्वजनिक महत्वाच्या विषयावरील सूचना क्रमांक १० वर नगरविकास मंत्री निवेदन करतील:-

"मुंबई महानगरपालिकेने प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाकरिता खाजगी विकासकांकडून हाऊसिंग स्टॉकसाठी कोणतेही धोरण, नियम न बनवता ३५ हजार सदनिका खाजगी विकासकांकडून खरेदी करण्याचा माहे नोव्हेंबर, २०२१ दरम्यान घेतलेला निर्णय, विकासकांच्या फायद्यासाठी खर्चिक पर्यायाची निवड केल्यामुळे मुंबईकरांवर कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड पडणार असणे, या व्यवहाराला स्थगिती देण्याची आवश्यकता."

- (३) सर्वश्री प्रविण दरेकर, विजय ऊर्फ भाई गिरकर, डॉ.परिणय फुके, सर्वश्री सुरेश धस, सदाशिव खोत, प्रसाद लाड, गोपिचंद पडळकर, विनायक मेटे, अॅड.निरंजन डावखरे, डॉ.रणजित पाटील, सर्वश्री निलय नाईक, प्रविण दटके, नागोराव गाणार, रमेशदादा पाटील, चंदूभाई पटेल, वि.प.स. यांच्या पुढील निकडीच्या सार्वजनिक महत्वाच्या विषयावरील सूचना क्रमांक ११ वर नगरविकास मंत्री निवेदन करतील:-

"२०१९ पासून राज्यात टाळेबंदी सुरु असून टाळेबंदीचा सर्वात जास्त फटका पर्यटन उद्योगाला बसला असणे, त्यामुळे महाबळेश्वर येथील नागरिकांना घरपट्टीतून सूट मिळावी, अशी मागणी नागरिकांनी महाबळेश्वर नगरपरिषदेला केली असणे."

(४) **अॅड.निरंजन डावखरे, वि.प.स.** यांच्या पुढील निकडीच्या सार्वजनिक महत्वाच्या विषयावरील **सूचना क्रमांक ८ वर वैद्यकीय शिक्षण मंत्री** निवेदन करतील:-

"राज्यातील वैद्यकीय शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणे, या आंदोलनामुळे रुग्णालये व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे नुकसान होत असणे."

चार : लक्षवेधी सूचना — (म.वि.प. नियम १०१ अन्वये) —

(१) **सर्वश्री अमरनाथ राजूरकर, विक्रम काळे, सतिश चव्हाण, अभिजीत वंजारी, वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे **शालेय शिक्षण मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"राज्यातील जिल्हा परिषदा तथा मनपांच्या शाळेत शिकत असलेल्या अनुसूचित जाती, जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील मुलांना मोफत गणवेशाचे वाटप होत असणे, मात्र यात खुल्या, ओबीसी, एसटी, व्हिजेएनटी, एसबीसी आणि इतर समुदायातील मुलांना गणवेश दिला जात नसणे, यात दिव्यांग मुले असतील तरीही गणवेश दिला जात नसणे, यामुळे जातीय भेदभावाची भावना शालेय जीवनापासूनच मूळ धरत असणे, हे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात चालू असणे, सध्या काळ बदलत चालला असून त्यानुसार ध्येयधोरणांमध्ये सामाजिक मानसिकता बदलत असल्याचा संदर्भ लक्षात घेता गरजेनुसार बदल होणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त होणे, शाळेत भेदाचे नव्हे तर समतेचे शिक्षण दिले जात असणे, मात्र गणवेश वाटपातील भेदामुळे असमानतेचे मूल्य रुजत असणे, शिक्षण हे विद्यार्थी व पालकांना संविधानिक दृष्टी देणारे माध्यम असणे, बालमनावर भेदभावाचे अमंगल संस्कार होऊ नयेत यासाठी शासनाने या नविन आर्थिक वर्षात राज्यातील जिल्हा परिषदा व मनपा शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात यावा अशी आग्रही मागणी होत असणे, परंतु त्याबाबतच्या कार्यवाहीस शासनाकडून होत असलेला विलंब, परिणामी राज्यातील जनतेत पसरलेले असंतोषाचे वातावरण व नाराजीची भावना, शासनाने याबाबत तातडीने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(२) **श्री. कपिल पाटील, विक्रम काळे, सतिश चव्हाण, डॉ.सुधीर तांबे, वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे **नगर विकास मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ नुसार (In the 132 (1) (b) of Bombay Provincial Municipal Corporation Act प्रमाणे) धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या शैक्षणिक संस्थांना मालमत्ता कर लागू नसणे, मा.सर्वोच्च न्यायालयानेही चॅरिटेबल शैक्षणिक संस्थांना हा कर लागू नसल्याचे स्पष्ट निर्णय दिलेले असणे, त्याप्रमाणे In the High Court of Judicature at Bombay Nagpur Bench, Nagpur यांनी सुध्दा यासंदर्भात महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांना मालमत्ता कर लागू नाही असे निर्णय दिले असणे, या पार्श्वभूमिवर परभणी महानगरपालिका अंतर्गत खाजगी शिक्षण संस्थांना परभणी महापालिकेने मालमत्ता कराबद्दल कोर्टाचा मनाई हुकूम असताना देखील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना हाकलवून बेकायदेशीररित्या शाळेला सिल करणे, कांचन त्रिंबक कात्रुवार कर्णबधीर विद्यालय, एम.आय.डी.सी. परिसर, परभणी या शाळेला दिनांक ४ फेब्रुवारी, २०२२ रोजी कोर्टाने स्टे दिलेला असताना, शाळा सुरु असताना व एम.पी.एस.सी. च्या परिक्षा सुरु असताना तसेच १० वी व १२ वीचे प्रॅक्टिकल सुरु असताना, हुकूमशाही पध्दतीने बेकायदेशीररित्या शाळेला सिल लावणे, हा कोर्टाच्या आदेशांचा भंग असून त्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी संस्थांकडून, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून करण्यात येणे, याबाबत शासनाने तातडीने करावयाची उपाययोजना व कार्यवाही."

- (३) **सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे**, प्रविण दटके, प्रविण दरेकर, विजय ऊर्फ भाई गिरकर, डॉ.परिणय फुके, सर्वश्री सुरेश धस, सदाशिव खोत, प्रसाद लाड, गोपिचंद पडळकर, डॉ.रणजित पाटील, सर्वश्री निलय नाईक, रमेशदादा पाटील, चंदुभाई पटेल, अॅड.निरंजन डावखरे, सर्वश्री रामदास आंबटकर, नागोराव गाणार, प्रविण पोटे-पाटील, रमेश कराड, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे **सहकार मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येऊन तद्नंतर दिनांक २८ डिसेंबर, २०१९ रोजी कर्जमाफीचा आदेशही निर्गमित करण्यात आलेला असताना आजमितीस दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही राज्यातील ३५ हजार ६२९ शेतकऱ्यांना १५६ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळालेली नसणे, थकबाकी असलेल्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत शासकीय निर्णय निर्गमित करण्यात येणे, मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये देण्याची घोषणा जाहिर केलेली असताना आजमितीस प्रोत्साहनपर रक्कम देण्याच्या संदर्भात शासनाने निर्णय घेतलेला नसणे, शासनाच्या या बोगस घोषणेला कंटाळून मागील २ वर्षात २००० हून अधिक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करून आपले जीवन संपविल्याचे समोर येणे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजाराची रक्कम अदा करण्यास शासनाद्वारे जाणीवपूर्वक विलंब करण्यात येत असणे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती पसरलेला तीव्र असंतोष व संतापाची भावना, शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर रक्कम विना विलंब अदा होण्याचे दृष्टीने शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(४) श्री.अब्दुल्लाह खान दुर्गणी, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे सहकार मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"परभणी जिल्ह्यात गाळपाअभावी मोठया प्रमाणावर ऊस उभा असणे, गोदावरी नदीवरील बंधारे तसेच जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने जिल्ह्यात मोठया प्रमाणावर ऊसाची लागवड होणे, परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत, सोनपेठ, परभणी, गंगाखेड, पूर्णा या तालुक्यात मोठया प्रमाणावर ऊसाची लागवड असणे, जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ३५ लक्ष मेट्रीक टन ऊस उत्पादन होणे परंतु केवळ २० लक्ष मेट्रीक टन ऊसाची गाळप क्षमता असणे, जिल्ह्यातील ३५ लक्ष मेट्रीक टन ऊसापैकी एकट्या पाथरी तालुक्यातच सुमारे १२ लक्ष मेट्रीक टन ऊस उत्पादन होणे, जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखाने कार्यक्षेत्राबाहेरील व इतर जिल्ह्यातून ऊस आणून त्याचे गाळप करीत असणे, परिणामी जिल्ह्यातील ऊस गाळपाअभावी उभाच असणे, साखर कारखान्यांना असणारा गाळप परवाना १६० दिवसांचाच असल्याने कारखाने पूर्ण गाळपापूर्वीच बंद होतील अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होणे, कार्यक्षेत्रातीलच ऊस गाळपाबाबत साखर कारखान्यांना बंधन करणे, संपूर्ण ऊस गाळपापर्यंत साखर कारखान्यांना गाळप परवाना वाढवून देणे, तसेच जिल्ह्यात संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय साखर कारखान्यांचा गळीत हंगाम बंद न करणे या बाबी आवश्यक असणे, त्याअनुषंगाने समस्येबाबत शासनाने करावयाची उपाययोजना व प्रतिक्रिया."

(५) श्री.रविंद्र फाटक, डॉ.मनिषा कायंदे, सर्वश्री प्रविण दरेकर, विजय ऊर्फ भाई गिरकर, डॉ.परिणय फुके, सर्वश्री सुरेश धस, सदाशिव खोत, प्रसाद लाड, गोपिचंद पडळकर, डॉ.रणजित पाटील, सर्वश्री निलय नाईक, प्रविण दटके, रमेशदादा पाटील, चंदुभाई पटेल, अॅड.निरंजन डावखरे, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मत्स्यव्यवसाय मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ अंतर्गत सुधारित अध्यादेश दिनांक २३ नोव्हेंबर, २०२१ रोजी निर्गमित करूनही अंमलबजावणी होत नसल्याने योग्य ती कार्यवाही न होणे, शासनाने महाचक्रीवादळ व कोरोनामुळे गेल्या वर्षी कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई देणे, त्यातील मच्छिमार महिलांना ६००० रू. सरसकट मदत जाहीर करून शितपेट्या खरेदीच्या GST च्या पावत्या मत्स्य विभागाकडे जमा करण्याचे आदेश रद्द करण्याची केलेली मागणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अद्ययावत मासळी बाजार बांधण्याची होत असलेली मागणी, राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो मच्छिमार यांनी मुंबई, कफपरेड येथे दिनांक ९ मार्च, २०२२ रोजी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केलेले असणे, १२० हॉर्सपॉवरपेक्षा अधिक अश्वशक्ती असणाऱ्या हॉर्सपॉवरच्या नौकांना डिझेल कोटा व परतावा मिळावा म्हणून मच्छिमारांकडून होत असलेली मागणी, गेल्या चार ते पाच वर्षांपासून मच्छिमारांना डिझेलचा पूर्ण परतावा न मिळणे, याबाबत शासनाची भूमिका व प्रतिक्रिया."

पाच : म.वि.प. नियम १०१ — अ अन्वये विशेष उल्लेख — (असल्यास).

- मध्यंतर -

सहा : म.वि.प. नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा —

(मंगळवार, दिनांक १५ मार्च, २०२२ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या म.वि.प. नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा) —

(१) सर्वश्री दिवाकर रावते, विलास पोतनीस, डॉ.मनिषा कायंदे, वि.प.स. यांची म.वि.प. नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा —

"महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न १९६० पासून प्रलंबित असणे, १९६९ मध्ये शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या सीमा प्रश्न आंदोलनात ६८ हुतात्मे होणे, बेळगांव, कारवार, बिदर,

भालकी सह ८६५ सीमा भागातील गावांचा समावेश महाराष्ट्रात करावा व संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी हा लढा अनेक वर्षांपासून सुरु असतांना हा भाग केंद्रशासित करावा या महाराष्ट्राच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष हाणे, मराठी जनतेवर अन्य राज्यांकडून सतत अन्याय होत असणे, तेथील मराठी शाळा बंद करणे, मराठी भाषिकांवर कन्नड भाषेची सक्ती करणे, मराठी जनतेने जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्यास व सभा मेळावे आयोजित केल्यास गुन्हे दाखल करणे, हेतूपुरस्सर बेळगाव महानगरपालिका बरखास्त करणे, बेळगाव शहराला उपराजधानीचा दर्जा देऊन तेथे कर्नाटक विधीमंडळाचे अधिवेशन घेणे, सीमा भागात मराठी भाषेतील वर्तमानपत्रे बंद करणे, महाराष्ट्राच्या एसटी बसेसना अडविणे, दगडफेक करणे, कर्नाटक राज्याचे सहकार्य मिळत नसल्याने सदरहू सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असतांना सुध्दा मुद्दामपणे मराठी भाषिकांना हेतूपुरस्सर त्रास देण्याच्या बाबी लक्षात घेता आपल्या विधानपरिषदेकडून शासनाच्या माध्यमातून मा.सर्वोच्च न्यायालयाला सीमा प्रश्न तातडीने सोडविण्याबाबतची विनंती करणे, यासाठी करावयाची योग्य ती उपाययोजना"

(२) **सर्वश्री जयंत पाटील, कपिल पाटील, विक्रम काळे, बाळाराम पाटील, वि.प.स. यांची म.वि.प. नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा —**

"रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या नव्याने येऊ घातलेल्या सिडकोच्या नैना प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध असून नैना कडून गेली आठ वर्षे शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे नैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी होत असणे. नैना प्रकल्पाचे संकट शेतकऱ्यांसाठी कोरोनापेक्षाही भयंकर आहे, त्यामुळे एकवेळ कोरोना होऊन मरण्यापेक्षा नैना प्रकल्पाच्या विरोधात लढून मेलो तरी बेहत्तर असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला असणे. जानेवारी २०१३ पासून नैना प्रकल्प आला पण आज पर्यंत येथे असलेले शेतकरी भुधारक ग्रामस्थ यांचे राहणीमान उंचावण्यासाठी मूलभूत, भौतिक सुविधा दिलेल्या नसणे, शेतकऱ्यांना, भूधारकांना विकासकांना ४० टक्के तुकडा आणि सिडकोला ६० टक्के हिस्सा, या प्रकल्पामध्ये शेतकरी आणि विकासक जे बाधित होतील त्यांना मिळणाऱ्या अंतिम ४० टक्के भूखंडावर प्रत्येक गुंठ्यावर प्रचंड रक्कम आकारली जाणे, नैना प्रकल्प जुने मुंबई पुणे महामार्ग यांच्या पूर्व भागात असणाऱ्या ग्रामस्थांविरुद्ध एक षडयंत्र असणे, तसेच नैना प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी असल्याचा दाखला सुध्दा मिळत नसणे, आपलं गाव सोडून किंवा नैना क्षेत्र सोडून या शेतकऱ्यांच्या कुठे जागा नसून, त्यामुळे त्यांची शेती गेल्यानंतर त्यांना अंतिम भूखंड मिळाल्यानंतर शेतकरी असल्याचा दाखला राहात नसून, त्यांना शेतकरी असल्याचा दाखला देण्याचे सिडकोने

नाकारले असणे नैना प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या शेकडो एकर जमिनी, गाव गवणी, तलाव, रस्ते व गुरचरण इत्यादी सिडकोच्या घशात घालण्याचा डाव असल्यामुळे नैना प्रकल्प रद्द करण्यात यावा. सबब शेतकऱ्यांमध्ये व प्रकल्पग्रस्तांमध्ये चिंतेचे वातावरण पसरल्याने शासनाकडून करण्यात येत असलेली कार्यवाही व उपाययोजना."

सात : (मंगळवार, दिनांक १५ मार्च, २०२२ व बुधवार, दिनांक १६ मार्च, २०२२ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव) — (चर्चा पुढे सुरु व मंत्र्यांचे उत्तर) —
सर्वश्री शशिकांत शिंदे, दिवाकर रावते, डॉ.सुधीर तांबे, सर्वश्री विक्रम काळे, रविंद्र फाटक, अमरनाथ राजूरकर, सतीश चव्हाण, नरेंद्र दराडे, डॉ.वजाहत मिर्झा, सर्वश्री विप्लव बाजोरिया, मोहनराव कदम, अनिकेत तटकरे, विलास पोतनीस, राजेश राठोड, अमोल मिटकरी, डॉ.मनिषा कायंदे, सर्वश्री अभिजित वंजारी, संजय दौंड, अंबादास दानवे, जयंत आसगावकर, दुष्यंत चतुर्वेदी, डॉ.प्रज्ञा सातव, श्री.सुनिल शिंदे, **वि.प.स. यांचा म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव —**

"राज्यातील अस्तित्वात असलेल्या व दुरवस्था झालेल्या ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करणे यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-१ च्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ या योजनेची टप्प्याटप्प्यात अंमलबजावणी करण्यात आली असणे, प्रथम टप्प्यात रस्ते दर्जोन्नतीसाठी १० हजार किलोमीटर लांबीवर काम करण्यात येणार असून त्यापैकी सन २०२१-२२ या वर्षात ३ हजार किलोमीटर लांबीवर काम करण्यात आले. या प्रकल्पाची एकूण किंमत ७ हजार ५०० कोटी रुपये असणे, सन २०२२-२३ मध्ये ३ हजार कोटी इतक्या निधीची आवश्यकता असून रस्त्याच्या कामात निधी कमी पडल्यास नाबार्ड बँक आशियाई विकास बँक वा तत्सम संस्थेकडून कर्जरूपी निधी उपलब्ध करून घेण्याचा निर्णय सुध्दा शासनाने घेतलेला असणे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-१ मध्ये बऱ्याच त्रुटी आहेत. त्या दूर करण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत एकूण ६ हजार ५५० किलोमीटर रस्त्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात २९२५ किलोमीटर बांधकामाला मान्यता प्राप्त झाली असून २०१७७ कोटी रुपये खर्च होणार असणे, ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यातील प्रत्येक महसूली विभागात पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचा शासनाने चांगला निर्णय घेतलेला असणे, राज्यात ५ लाख ४२ हजार ९४४ महिला स्वयंसहाय्यता गट कार्यरत असून ५५ लाख ३५ हजार ४३२ कुटूंबांचा त्यात समावेश करण्यात आला असून ११

हजार १४० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आलेले असणे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत १० हजार २३१ गटांना २६ कोटी रुपये बीजभांडवल वाटप करण्यात आलेले असणे, ग्रामीण भागातील घरकूलांच्या निर्मितीला गती देण्यासाठी ग्रामीण महाआवास अभियानाचा शासनाने प्रारंभ केला असून आतापर्यंत ४ लाख २५ हजार घरकुले पूर्ण करण्यात येणे, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून ५,३९,५२,२६८ इतके मनुष्यबळ निर्मिती करण्यात आली. स्वच्छ भारत मिशनमधून ८ लाख ७८ हजार ७११ शौचालये बांधण्यात आली. प्रधानमंत्री उज्वला योजनेतून ५ लाख ७५ हजार १८३ महिलांना गॅस जोडणी करण्यात आलेली असणे, सौभाग्य योजनेतून ५ लाख ७८ हजार १५१ विद्युत जोडण्या देण्यात आलेल्या असणे, अनुसूचित जमातींचे बनावट जात वैधता प्रमाणपत्रे सादर करून इतर जातीच्या उमेदवारांनी शासकीय नोकरी मिळविली असणे, ज्यांनी अशी बनावट जातप्रमाणपत्रे दिली आहेत त्यांच्यावर कार्यवाही करणे आवश्यक असणे, आदिवासी शालेय विद्यार्थीनींना शालेय भत्ता गेल्या २० वर्षांपासून प्रत्येक दिवशी १ रुपया देण्यात येतो यात वाढ करून आदिवासी विद्यार्थीनींना कमीतकमी १० रुपये शालेय भत्ता देण्यात यावा. मानव विकास निर्देशांकास उंची देण्यासाठी राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्यात सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला असणे, ऑलिम्पिकसाठी राज्यातील निवड झालेल्या १० खेळाडूंना प्रशिक्षण व सरावासाठी रु. ५ कोटी इतकी आर्थिक सहाय्य करणारे देशातील महाराष्ट्र एकमेव राज्य असून नवीन व्यायाम शाळेच्या बांधकामाची मर्यादा ७ लक्ष रुपयावरून १२ लक्ष इतकी करण्याची आवश्यकता, नवीन व्यायाम शाळांच्या साहित्य खरेदीसाठी जास्त निधीची तरतूद करण्यात यावी. डीपीसी योजनेअंतर्गत क्रिडांगण विकास योजनेला व्यापक स्वरूप देऊन तरतूद ७ लक्ष रुपयावरून १० लक्ष करण्यात यावे त्यात रनिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक विकसित करावे जेणे करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलिस भरती व इतर मैदानी खेळासाठी चालना मिळेल, विदेशी गार्यांच्या जातीपैकी सर्वात जास्त दूध देणारी गाय होलस्टीन फ्रिजीयन (एका वेतात सरासरी ९ ते १२ हजार लिटर) ही आहे. तसेच भारतीय जातीपैकी सर्वात जास्त दुध देणारी गाय साहीवाल (एका वेतात सरासरी ४ ते ६ हजार लिटर) ही आहे. महाराष्ट्र राज्यातील जातीपैकी सर्वात जास्त दुध देणारी गाय देवणी (एका वेतात १ ते दीड हजार लिटर) ही आहे. होलस्टीन फ्रिजीयन गाय सध्या पुणे येथील भाग्यलक्ष्मी फार्म, येथे असून भारतीय वातावरणात ही गाय एका वेतात ११,५०० लिटर दूध देत आहे. होलस्टीन फ्रिजीयन गाय राज्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची गरज, याबाबत शासनाने केलेली वा करावयाची उपाययोजना विचारात घेण्यात यावी. "

आठ : अर्धा-तास चर्चा — म.वि.प. नियम ९२ अन्वये (बैठकीच्या शेवटी) —

(बुधवार, दिनांक १६ मार्च, २०२२ रोजी बॅलटद्वारे काढण्यात आलेल्या अर्धा-तास चर्चेच्या सुचना — [अनुक्रमांक (१) व (२)] —

(१) सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, रामदास आंबटकर, प्रविण दटके, वि.प.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर चर्चा उपस्थित करतील.

"राज्य वन्यजीव मंडळाच्या १६ व्या बैठकीत दहा पैकी आठ राखीव संवर्धन क्षेत्राची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आलेली असणे, या नवीन संवर्धन राखीव क्षेत्राचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या असणे, सदर राखीव क्षेत्रास अभयारण्याचा दर्जा देण्याबाबत विभागीय स्तरावर समिती गठीत करण्यात आली असणे, समितीचे कार्य संधगतीने सुरु असल्याने माहे जानेवारी, २०२२ च्या अखेरीस झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत राखीव क्षेत्रास अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला नसणे, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील तरतूदीनुसार वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने योग्यता ठरविणे समितीचा उद्देश असणे, परंतू समितीच्या संध कार्यवाहीमुळे दर्जा प्राप्त करण्यास अडचणी निर्माण होणे, त्यामुळे संवर्धन राखीव क्षेत्राला अभयारण्य घोषित करणेबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(२) सर्वश्री सुनिल शिंदे, विलास पोतनीस, डॉ.मनिषा कायंदे, वि.प.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर चर्चा उपस्थित करतील.

"मुंबईत म्हाडाच्या अनेक उपकर प्राप्त इमारती जुन्या व जीर्ण झाल्याने इमारती कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असणे, याप्रकरणी शासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही होत नसणे, सदरहू इमारतींच्या दुरुस्तीकरिता महानगरपालिकेने रुपये ५०० कोटींची तरतूद करावी अशी मागणी सर्व स्तरावरून होत असणे, विकास नियंत्रण नियमन (डीसीआर) मध्ये झालेल्या बदलामुळे विकासकांकडून पुनर्विकासामध्ये विलंब होत असणे, दक्षिण मुंबईतील इमारतीची दुरवस्था झाल्याने देखभाल, दुरुस्तीअभावी रहिवाशांना धोकादायक इमारतीत वास्तव्य करावे लागत असणे, सदरहू इमारतींच्या दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये शासनाप्रती असंतोष निर्माण झाला असणे, याबाबत मुंबईतील मोडकळीस आलेल्या शेकडो उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने निर्णय घेऊन करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(गुरुवार, दिनांक १७ मार्च, २०२२ रोजी बॅलटद्वारे काढण्यात आलेली अर्धा-तास चर्चेची सुचना – [अनुक्रमांक (३)] –

(३) सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, रामदास आंबटकर, प्रविण दटके, वि.प.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर चर्चा उपस्थित करतील.

"उपसंचालक आरोग्य विभाग, नागपूर अंतर्गत पदोन्नती पात्र ९७ आरोग्य कर्मचाऱ्यांची आरोग्य सहाय्यक पदावर तथा ४९ क्षेत्र कार्यकर्ता या पदावरून आरोग्य कर्मचारी पदावर पदोन्नतीकरिता कर्मचाऱ्यांनी दिनांक २८/१०/२०२१ रोजी आमरण उपोषण केले असणे, मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री महोदयांनी दोन दिवसात पदोन्नतीचे आदेश देण्यात येतील असे आश्वासन दिलेले असणे, दिनांक ०९/११/२०२१ रोजीच्या पत्रानुसार सर्व पात्र उमेदवारांच्या दस्ताऐवजाची पडताळणी पूर्ण झालेली असूनही पदोन्नतीचे आदेश निर्गमित केलेले नसणे तसेच, जळगांव, पुणे, चंद्रपुर व नागपूर येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना "आरोग्य सहाय्यक" पदावर पदोन्नतीचे आदेश दिलेले असणे, त्यामुळे उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर येथील पात्रता यादीतील १४६ कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीचे आदेश न झाल्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला असणे, याबाबत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश देण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : १७ मार्च, २०२२.

राजेन्द्र भागवत
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद